

	महाराष्ट्र शासन समाज कल्याण आयुक्तालय, ३ चर्च पथ, महाराष्ट्र राज्य, पुणे १. दूरध्वनी क्र. २०-२६१२२७५२ ईमेल - sakalyanpuneest@gmail.com
	वाचा १ वित्त विभाग शासन निर्णय क्र. वेतन-१११९/प्र.क्र.३/२०१९/सेवा-३, दि. २ मार्च, २०१९ २ शासन निर्णय दि. २.३.२०१९ अन्वये सुधारीत १०, २० व ३० वर्षे सलग पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना देय असलेल्या सेवा विषयक लाभाबाबतची बैठक दि. ०१.११.२०२१ च्या इतिवृत्तानुसार.

क्र. सकआ/आस्था-२/सकनि/सुआप्रयो/२०२१-२२/का-६/ २६१९ पुणे, दिनांक :- ११.११.२०२१

-: आदेश :-

उपोद्घातातील संदर्भ क्र. १ अन्वये शासन सेवेत " गट - क " संवर्गात काही ठिकाणी पदोन्नतीच्या संधी उपलब्ध नाहीत तर काही ठिकाणी अशा संधी उपलब्ध असल्यातरी पदोन्नती मिळण्यास प्रदिर्घ कालावधी लागतो. त्यामुळे आलेली कुंठितता घालविण्यासाठी संदर्भ क्र. २ अन्वये पार पडलेल्या पदोन्नती समितीच्या बैठकीतील निर्देशानुसार खालील नमूद केलेल्या समाज कल्याण निरीक्षक यांना १०, २० व ३० वर्षांच्या नियमित सेवेनंतरची तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ समाज कल्याण निरीक्षक यांना दिनांक १ जानेवारी २०१६ पासून लागू केली आहे. त्यानुसार खालील नमूद तीन लाभांच्या सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ मंजूर करण्यात येत आहे.

समाज कल्याण निरीक्षक या संवर्गात ३० (२४+६) वर्षांच्या नियमित सेवेनंतर

तिसऱ्या लाभास पात्र

७ व्या वेतन आयोगानुसार विद्यमान वेतनस्तर एस- १५ रु.४१८००-१३२३००
 लाभाच्या दिनांकापासून अनुज्ञेय असलेला वरिष्ठ वेतनस्तर एस- १८ रु.४९१००-१५५८००

अ. क्र.	सेवा जेष्ठता क्रमांक	कर्मचाऱ्यांचे नाव	सेवेत रुजू झाल्याचा दिनांक	या संवर्गात आल्याचा दिनांक	प्रथम कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मंजूर केल्याचा दिनांक	दुसरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मंजूर केल्याचा दिनांक	७ व्या वेतन आयोगानुसार (२४+६) देय लाभाचा दिनांक	तथापि शा.नि.दि. २ मार्च, २०१९ अन्वये तिसऱ्या लाभाचा देय दिनांक
१	२	३	४	५	६	७	८	९
१	४७	श्री.के.के.घोडके	१४.८.१९८४	१४.८.१९८४	१४.८.१९९६	१४.८.२००८	१७.०८.२०१४	१.१.२०१६
२	४९	श्री.एस.एस. कुलकर्णी	१७.०८.१९८४	१७.८.१९८४	१७.८.१९९६	१७.८.२००८	१७.०८.२०१४	१.१.२०१६
३	६१	श्री.एस.एस. सेद	२१.८.१९८४	२१.८.१९८४	२१.८.१९९६	२१.८.२००८	२१.०८.२०१४	१.१.२०१६

अ. क्र	सेवा जेष्ठता क्रमांक	कर्मचार्यांचे नाव	सेवेत रुजू झाल्याचा दिनांक	या संवर्गात आल्याचा दिनांक	प्रथम कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मंजूर केल्याचा दिनांक	दुसरी कालबद्ध पदोन्नतीचा लाभ मंजूर केल्याचा दिनांक	7 व्या वेतन आयोगानुसार (24+6) देय लाभाचा दिनांक	तयारी शा.नि.दि. 2 मार्च, 2019 अन्वये तिसऱ्या लाभाचा देय दिनांक
1	2	3	4	5	6	7	8	9
4	66	श्री.पो.के. साळवी	25.9.1984	25.9.1984	25.9.1996	25.9.2008	25.9.2014	1.1.2016
5	69	श्री.बी.एच.धेंडे	19.12.1984	19.12.1984	19.12.1996	19.12.2008	19.12.2014	1.1.2016
6	72	श्री.डो.व्ही.शिंदे	20.9.1982	22.7.1988	22.7.2000	22.7.2012	22.7.2018	22.7.2018
7	133	श्री.पी.एस.घारे	13.11.86	9.3.99	13.11.1998	13.11.2010	13.11.2016	13.11.2016
8	134	श्री.ए.ए.कांबळे	20.11.86	9.3.99	20.11.1998	20.11.2010	20.11.2016	20.11.2016
9	137	श्री.पो.पो. फडणीस	13.7.1988	9.3.1999	13.7.2000	13.7.2012	13.7.2018	13.7.2018

उपरोक्त नमुद कार्यरत / सेवानिवृत्त समाज कल्याण निरीक्षक यांना देण्यात येणारी पदोन्नतीच्या पदाची वेतनसंरचना खालील अटीच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

योजनेचा तपशिल

1. सातव्या वेतन आयोगामधील तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वसित प्रगती योजना ही वेतन मॅट्रीक्समधील वेतनस्तर एस-20 पर्यंत वेतन घेणाऱ्या (सहाव्या वेतन आयोगातील पे बँड रु. 15600-39100 व ग्रेड पे रु. 5400 या वेतन संरचनेशी समकक्ष) कर्मचारी / अधिकारी यांना लागू राहिल. संबंधित कर्मचारी / अधिकारी हे कोणत्याही कारणामुळे वेतनस्तर एस-21 मध्ये वेतन आहरित करू लागतील. तेव्हा त्यांना उपरोक्त नवीन योजनेतर्गत सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

2. या योजनेखाली पात्र कर्मचारी / अधिकारी यांना संपूर्ण सेवा कालावधीत, पात्रतेनुसार तीन वेळा, या योजनेचा लाभ मंजूर करण्यात येईल. मात्र, ज्या कर्मचारी / अधिकारी यांना दोन कार्यात्मक पदोन्नत्या मिळाल्या आहेत, त्यांना या योजनेखाली फक्त एकच लाभ अनुज्ञेय होईल. थोडक्यात संबंधित कर्मचारी / अधिकारी यांना एकाच पदोन्नती साखळीतील पदावर मिळून त्यांची एकूण नियमित व सलग सेवा 30 वर्षे असल्यास, या 30 वर्षांच्या कालावधीत झालेल्या कार्यात्मक पदोन्नती व लाभ यांची संख्या, किमान तीन असावी. त्याशिवाय ज्या कर्मचारी / अधिकारी यांना तीन कार्यात्मक पदोन्नत्या मिळाल्या आहेत, त्यांना या योजनेअंतर्गत एकही लाभ अनुज्ञेय ठरणार नाही.

3. या योजनेअंतर्गत एकाच पदोन्नती साखळीतील पदावर मिळून झालेल्या संपूर्ण सेवा कालावधीत, संबंधितास सुरुवातीस लाभ मंजूर झाला असल्यास व तदनंतर लाभाच्या वेतनश्रेणीत त्याची कार्यात्मक पदोन्नती झाल्यास, पुन्हा वेतननिश्चितीचा लाभ अनुज्ञेय नसल्याने, अशा पदोन्नतीची गणना एकूण तीन कार्यात्मक पदोन्नतीच्या संख्येमध्ये करण्यात येणार नाही.

अ. क्र.	सेवा जेष्ठता क्रमांक	कर्मचार्यांचे नाव	सेवेत रुजू झाल्याचा दिनांक	या संवर्गात आल्याचा दिनांक	प्रथम कालवध्द पदोन्नतीचा लाभ मंजूर केल्याचा दिनांक	दुसरी कालवध्द पदोन्नतीचा लाभ मंजूर केल्याचा दिनांक	7 व्या वेतन आयोगानुसार (24+6) देय लाभाचा दिनांक	तयारि शा.नि.दि. 2 मार्च, 2019 अन्वये तिसऱ्या लाभाचा देय दिनांक
1	2	3	4	5	6	7	8	9
4	66	श्री.पी.के. साळवी	25.9.1984	25.9.1984	25.9.1996	25.9.2008	25.9.2014	1.1.2016
5	69	श्री.बी.एच.पेंडे	19.12.1984	19.12.1984	19.12.1996	19.12.2008	19.12.2014	1.1.2016
6	72	श्री.डो.व्ही.शिंदे	20.9.1982	22.7.1988	22.7.2000	22.7.2012	22.7.2018	22.7.2018
7	133	श्री.पी.एस.घारे	13.11.86	9.3.99	13.11.1998	13.11.2010	13.11.2016	13.11.2016
8	134	श्री.ए.ए.कांबळे	20.11.86	9.3.99	20.11.1998	20.11.2010	20.11.2016	20.11.2016
9	137	श्री.पी.पी. फडणोस	13.7.1988	9.3.1999	13.7.2000	13.7.2012	13.7.2018	13.7.2018

उपरोक्त नमुद कार्यरत / सेवानिवृत्त समाज कल्याण निरीक्षक यांना देण्यात येणारी पदोन्नतीच्या पदाची वेतनसंरचना खालील अटींच्या अधीन राहून देण्यात येत आहे.

योजनेचा तपशिल

1. सातव्या वेतन आयोगामधील तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आशवासित प्रगती योजना ही वेतन मॅट्रीक्समधील वेतनस्तर एस-20 पर्यंत वेतन घेणाऱ्या (सहाव्या वेतन आयोगातील पे बँड रु. 15600-39100 व ग्रेड पे रु. 5400 या वेतन संरचनेशी समकक्ष) कर्मचारी / अधिकारी यांना लागू राहिल. संबंधित कर्मचारी / अधिकारी हे कोणत्याही कारणामुळे वेतनस्तर एस-21 मध्ये वेतन आहरित करू लागतील. तेव्हा त्यांना उपरोक्त नवीन योजनेतर्गत सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

2. या योजनेखाली पात्र कर्मचारी / अधिकारी यांना संपूर्ण सेवा कालावधीत, पात्रतेनुसार तीन वेळा, या योजनेचा लाभ मंजूर करण्यात येईल. मात्र, ज्या कर्मचारी / अधिकारी यांना दोन कार्यात्मक पदोन्नत्या मिळाल्या आहेत, त्यांना या योजनेखाली फक्त एकच लाभ अनुज्ञेय होईल. थोडक्यात संबंधित कर्मचारी / अधिकारी यांना एकाच पदोन्नती साखळीतील पदावर मिळून त्यांची एकूण नियमित व सलग सेवा 30 वर्षे असल्यास, या 30 वर्षांच्या कालावधीत झालेल्या कार्यात्मक पदोन्नती व लाभ यांची संख्या, किमान तीन असावी. त्याशिवाय ज्या कर्मचारी / अधिकारी यांना तीन कार्यात्मक पदोन्नत्या मिळाल्या आहेत, त्यांना या योजनेअंतर्गत एकही लाभ अनुज्ञेय ठरणार नाही.

3. या योजनेअंतर्गत एकाच पदोन्नती साखळीतील पदावर मिळून झालेल्या संपूर्ण सेवा कालावधीत, संबंधितास सुरुवातीस लाभ मंजूर झाला असल्यास व तदनंतर लाभाच्या वेतनश्रेणीत त्याची कार्यात्मक पदोन्नती झाल्यास, पुन्हा वेतननिश्चितीचा लाभ अनुज्ञेय नसल्याने, अशा पदोन्नतीची गणना एकूण तीन कार्यात्मक पदोन्नतीच्या संख्येमध्ये करण्यात येणार नाही.

4. या तीन लाभाच्या योजनेच्या लाभार्थीस, पदोन्नतीच्या पदाकरीता विहीत केलेली अर्हता, ज्येष्ठता, पात्रता, अर्हता परीक्षा, विभागीय परीक्षा उत्तीर्ण असणे, गोपनीय अहवालाची प्रतवारी, विभागीय चौकशी व न्यायिक प्रकरण प्रलंबित नसणे. (शासन निर्णय सा.प्र.वि.दि.15.12.2017 नुसार), यथास्थिती जातवैधता प्रमाणपत्र उपलब्ध असणे, अशा पदोन्नतीच्या कार्यपद्धतीची, विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत पूर्तता करणे आवश्यक आहे.

5. तीन लाभांच्या योजनेचा पहिला व दुसरा लाभ - ज्या कर्मचारी / अधिकारी यांनी यापूर्वी अनुज्ञेयतेनुसार यथास्थिती कालबद्ध पदोन्नती योजना अथवा सेवांतर्गत आश्वसित प्रगती योजना व सुधारित सेवांतर्गत आश्वसित प्रगती योजनेचा पहिला व दुसरा लाभ यापूर्वी घेतलेला आहे, त्यांचे सदर लाभ हे तीन लाभाच्या योजनेखालील प्रकरणपरत्वे पहिला वा दुसरा लाभ समजण्यात येईल.

6. विवक्षित सेवा कालावधीनंतर (After specified number of years of service), संबंधित पदाच्या कर्तव्ये व जबाबदारीत वाढ न होता, अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचनेचा (Non-Functional Pay Structure) मंजूर करण्यात आलेला / येणारा, लाभ, हा या योजनेखालील पहिला लाभ (First benefit of MACPS) समजण्यात येईल. उदा. मंत्रालय / विधानमंडळ सचिवालय कक्ष अधिकाऱ्यांना चार वर्षांच्या नियमित सेवेनंतर देण्यात येत असलेली अकार्यात्मक वेतनसंरचना. ज्या कर्मचारी / अधिकारी यांना पहिला लाभ म्हणून ज्या पदाची वेतनसंरचना मंजूर करण्यात आली आहे, त्या पदाला विवक्षित सेवा कालावधीनंतर, त्या पदाच्या कर्तव्ये व जबाबदाऱ्यांमध्ये वाढ न होता, अकार्यात्मक व तत्सम उच्च वेतनसंरचना मंजूर करण्यात येत असेल तर ती अकार्यात्मक वा तत्सम उच्च वेतन संरचना हा दुसरा लाभ (Second benefit of MACPS) म्हणून मंजूर करण्यात येईल.

7. पूर्वी 12 व 24 वर्षांच्या सेवेनंतर मिळणारे लाभ, सातव्या वेतन आयोगात 10, 20 व 30 वर्षांच्या सेवेनंतर पात्रतेनुसार अनुज्ञेय केले आहेत. त्यामुळे ज्या कर्मचारी / अधिकारी यांना दि.01.01.2016 पूर्वी अनुज्ञेयतेनुसार यथास्थिती पहिला वा दुसरा लाभ मंजूर झाला आहे. अशा कर्मचारी / अधिकारी यांना उर्वरित यथास्थिती दुसरा व तिसरा लाभ 12 + 8 व 24 + 6 प्रमाणे पात्रतेनुसार, अनुज्ञेय राहील.

8. ज्या कर्मचाऱ्यास दि. 01.01.2016 ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत यथास्थिती 12 वा 24 वर्षांच्या सेवेनंतर पदोन्नतीच्या साखळीतील पदावर पहिला अथवा दुसरा लाभ मंजूर झाला आहे, त्यांना 20 (12+8) व 30 (24+6) एवढ्या वर्षांच्या नियमित सेवेनंतर, पात्रतेनुसार, यथास्थिती दुसरा व तिसरा लाभ मंजूर करण्यात यावा. दि. 01.01.2016 ते सातव्या वेतन आयोगानुसार सुधारीत सेवांतर्गत प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबतचे आदेश, निर्गमित होण्याच्या तारखेपर्यंत ज्यांना, शासन निर्णय वित्त विभाग दि. 01.04.2010 नुसार सुधारीत सेवांतर्गत आश्वसित प्रगती योजनेचा यथास्थिती पहिला वा दुसरा लाभ मंजूर करण्यात आला आहे, अशा कर्मचारी / अधिकारी यांचे असुधारीत लाभाचे, यापूर्वीचे आदेश रद्द करून त्यांना तीन लाभाच्या योजनेनुसार सातव्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रिक्सनुसार, पदोन्नतीच्या पदाच्या सातव्या वेतन आयोगाच्या वेतनश्रेणीत, सदर लाभ सुधारीतरित्या मंजूर करण्यात येतील. त्या अनुषंगाने असुधारीत लाभाची रक्कम, सुधारीत लाभाच्या रकमेशी समायोजित करून, फरकाची रक्कम संबंधितांना अनुज्ञेय करण्यात यावी.

9. ज्या कर्मचारी / अधिकारी यांच्या नियमित सेवेची 10 वर्षे दिनांक 31.12.2015 पूर्वी किंवा दि. 31.12.2015 रोजी पूर्ण होतील, त्यांना तीन लाभाच्या योजनेअंतर्गत पहिला लाभ हा दि. 01.01.2016 रोजी पात्रतेनुसार अनुज्ञेय होईल. ज्या कर्मचारी / अधिकारी यांना यापूर्वीच्या योजनेनुसार पदोन्नतीच्या साखळीतील पदावर दि.01.01.2016 पूर्वीच पहिला लाभ मंजूर केला आहे. अशा कर्मचाऱ्यांना त्यांची

12+8 अशी 20 वर्षांची सेवा, ही दि. 01.01.2016 पूर्वी पूर्ण होत असल्यास, संबंधितास दुसरा लाभ (Second benefit on promotional post) दि. 01.01.2016 पासून पात्रतेनुसार अनुज्ञेय ठरेल.

ज्या कर्मचारी / अधिकारी यांची 20 वर्षांची सेवा ही 01.01.2016 रोजी व नंतरच्या तारखेस पूर्ण होईल, त्यांना तिसरा लाभ हा दुसऱ्या लाभापासून 10 वर्षांनंतर पदोन्नतीच्या साखळीतील पदावर (Third benefit on promotional post) अनुज्ञेयतेनुसार व पात्रतेनुसार मंजूर करण्यात येईल.

10. ज्या कर्मचारी / अधिकारी यांना यापूर्वीच्या योजनेनुसार दि. 01.01.2016 पूर्वीच पदोन्नतीच्या साखळीतील पदावर दुसरा लाभ मंजूर केला आहे, अशा कर्मचाऱ्यांना त्यांची 24+6 अशी 30 वर्षांची सेवा, ही दि. 01.01.2016 पूर्वी पूर्ण होत असल्यास, संबंधितास तिसरा लाभ दि.01.01.2016 पासून पात्रतेनुसार अनुज्ञेय करण्यात यावा. तसेच ज्यांची तिसऱ्या लाभाच्या अनुज्ञेयतेसाठी 30 वर्षांची सेवा ही दि. 01.01.2016 रोजी व नंतरच्या तारखेस पूर्ण होत असल्यास, त्यांना संबंधित तारखेस पात्रतेनुसार, तिसरा लाभ अनुज्ञेय करण्यात यावा.

11. दि. 1 जानेवारी, 2016 व त्यानंतरच्या पदोन्नतीच्या वेळी, म.ना.से (सुधारित वेतन) नियम, 2019 या अधिसूचनेतील नियम क्रमांक 13 नुसार वेतननिश्चितीचा लाभ अनुज्ञेय केला जाणार असल्यामुळे त्याच तरतुदीनुसार पदोन्नतीच्या साखळीतील पदावरील पदधारकास नवीन योजनेमध्ये वेतननिश्चितीचा लाभ अनुज्ञेय केला जाणार असल्यामुळे त्याच तरतुदीनुसार पदोन्नतीच्या साखळीतील पदावरील पदधारकास नवीन योजनेमध्ये वेतननिश्चितीचा लाभ अनुज्ञेय राहील.

12. एकाकी पदावरील कर्मचारी / अधिकारी यांना यापूर्वीच्या योजनेनुसार दि. 01.01.2016 पूर्वीच पहिला लाभ मंजूर केला आहे. अशा कर्मचाऱ्यांना त्यांची 20 (12 + 8) वर्षांची सेवा ही दि. 01.01.2016 पूर्वी पूर्ण होत असल्यास, संबंधितास दुसरा लाभ हा सोबत जोडलेल्या परिशिष्टात दर्शविल्यानुसार वेतन मॅट्रीक्समधील नजिकच्या वेतनस्तरामध्ये (Immediate Next Level) दि. 01.01.2016 पासून पात्रतेनुसार अनुज्ञेय ठरेल.

13. दि. 01.01.2019 पूर्वी शासन सेवेत पदोन्नतीच्या साखळीतील पदावर कार्यरत अधिकारी / कर्मचारी यांना दि. 01.01.2019 रोजी व नंतर तीन लाभाच्या योजनेतील यथास्थिती पहिला, दुसरा व तिसरा लाभ हा पात्रतेनुसार, सातव्या वेतन आयोगाच्या वेतनमॅट्रीक्समध्ये पदोन्नतीच्या पदाच्या वेतनश्रेणीत अनुज्ञेय राहील.

14. सातव्या वेतन आयोगानुसार वेतनश्रेणीतील सुधारणा तसेच तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना ही दि.01.01.2016 पासून लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जे कर्मचारी व अधिकारी हे पूर्वीच्या योजनेनुसार यथास्थिती पहिला व दुसरा लाभ घेऊन दि. 01.01.2016 पूर्वीच शासन सेवेतून सेवानिवृत्त झाले आहेत / मृत्यु पावले आहेत, त्यांना यथास्थिती 12 + 8 व 24 + 6 याप्रमाणे सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय ठरणार नाही.

तथापि ज्या कर्मचारी / अधिकारी यांना कालबद्ध पदोन्नती / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना / सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, यांचा यथास्थिती पहिला व दुसरा लाभ हा दि. 31.12.2015 पूर्वी प्राप्त होऊन ते दि. 01.01.2016 रोजी व नंतरच्या तारखेस सेवानिवृत्त झाले आहेत / मृत्यु पावले आहेत, अशा कर्मचारी / अधिकारी यांच्या लाभाच्या तारखेपासून यथास्थिती 8 वर्षांची सेवा तसेच 6 वर्षांची सेवा ही त्यांच्या निवृत्तीच्या तारखेस / मृत्युच्या तारखेस पूर्ण होत आहे, अशा कर्मचारी / अधिकारी यांना अनुज्ञेयतेनुसार व पात्रतेनुसार यथास्थिती दुसरा व तिसरा लाभ अनुज्ञेय करण्यात यावा.

15. एकाकी अथवा एकाकी संवर्गातील पदावर कार्यरत ज्या शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषदेचे शिक्षकेतर कर्मचारी, यांना दि. 01.01.2016 ते या शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत यथास्थिती 12 वा 24 वर्षांच्या सेवेनंतर पहिला व दुसरा लाभ मंजूर झाला आहे, त्यांना 20 (12 + 8) व 30 (24 + 6) एवढ्या वर्षांच्या सेवेनंतर पात्रतेनुसार यथास्थिती दुसरा वा तिसरा लाभ सोबत जोडलेल्या परिशिष्टात दर्शविल्यानुसार वेतन मॅट्रीक्समधील नजिकच्या वेतनस्तरामध्ये (Immediate Next Level) मंजूर करण्यात यावा.

16. एकाकी अथवा एकाकी संवर्गातील पदावर कार्यरत राज्य शासकीय कर्मचारी, जिल्हा परिषदेचे शिक्षकेतर कर्मचारी, यांना दि. 01.01.2016 ते सातव्या वेतन आयोगानुसार तीन लाभांची सुधारीत सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबतचे आदेश निर्गमित होण्याच्या तारखेपर्यंत ज्यांना शासन निर्णय वित्त विभाग दि. 05.07.2010 नुसार यथास्थिती पहिला व दुसरा लाभ मंजूर केला आहे, त्याबाबतचे आदेश रद्द करून, सर्व संबंधितास, सातव्या वेतन आयोगाच्या वेतन मॅट्रीक्सनुसार, सोबत जोडलेल्या परिशिष्टात दर्शविल्यानुसार, सदर लाभ सुधारीतरित्या मंजूर करण्यात येतील. त्या अनुषंगाने असुधारीत लाभाची रक्कम, सुधारीत लाभाच्या रकमेशी समायोजित करून फरकाची रक्कम संबंधितांना अनुज्ञेय करण्यात यावी.

17. दि. 01.01.2019 रोजी व नंतर शासन सेवेत पदोन्नतीच्या साखळीतील पदावर अथवा एकाकी पदावर किंवा एकाकी संवर्गावर, सरळसेवा प्रवेशाने नियुक्त होणाऱ्या कर्मचारी / अधिकारी यांना यथास्थिती 10, 20 व 30 वर्षांच्या नियमित सेवेनंतर, सोबत जोडलेल्या परिशिष्टामध्ये दर्शविल्यानुसार, वेतन मॅट्रीक्समधील विद्यमान वेतनस्तर विचारात घेऊन, नजिकच्या वेतनस्तरामध्ये (Immediate next level) यथास्थिती पहिला, दुसरा व तिसरा लाभ, हे पात्रतेनुसार अनुज्ञेय ठरतील.

18. वरील सर्व प्रसंगांमध्ये वेतनमॅट्रीक्समधील एस -20 या वेतनस्तरामध्ये वेतन आहरित करेपर्यंत, संबंधित अधिकारी यांस यथास्थिती पहिला वा दुसरा वा तिसरा लाभ अनुज्ञेय ठरेल. पहिला वा दुसरा वा तिसरा लाभ घेतल्यामुळे, संबंधित अधिकारी / कर्मचारी यांना एस -21 हा वेतनस्तर लागू झाला कि, त्यास त्यापुढील लाभ अनुज्ञेय राहणार नाही.

19. संबंधित कर्मचारी / अधिकाऱ्यास, तीन लाभांच्या योजनेअंतर्गत पहिल्या वा दुसऱ्या वा तिसऱ्या लाभाच्या अनुज्ञेयतेसाठी, गोपनीय अहवाल प्रतवारीच्या सरासराचा निकष हा निकटच्या पदोन्नतीच्या पदासाठी सामान्य प्रशासन विभागाने विहीत केल्यानुसार राहिल. तसेच वर्ग - 4 मधील कर्मचारी व मागासवर्गीय कर्मचारी यांच्या पदोन्नतीकरीता सामान्य प्रशासन विभागाने विहीत केलेले आदेश तसेच धोरण विचारात घेऊन संबंधितांची या योजनेअंतर्गत लाभासाठी पात्रता तपासण्यात येईल.

20. या योजनेचा पहिला अथवा दुसरा लाभ मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यास पदोन्नतीच्या पदावर प्रत्यक्ष पदोन्नती मिळाली असेल व त्यानंतर पदोन्नती साखळीत पुढील पदोन्नतीचा संवर्ग उपलब्ध नसेल तर, तो ज्या पदाच्या वेतनसंरचनेत वेतन घेत आहे ते पद जणूकाही एकाकी पद आहे असे समजून संबंधित कर्मचाऱ्यास त्यांचा वेतनमॅट्रीक्समधील, विद्यमान वेतनस्तर विचारात घेऊन, नजिकच्या वेतनस्तरामध्ये अनुज्ञेय लाभ, पात्रतेनुसार मंजूर करण्यात येईल.

21. कार्यात्मक पदोन्नती नाकारली आहे अशा अथवा कार्यात्मक पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचारी अधिकारी यांस भविष्यात होणाऱ्या/ झालेल्या विभागीय पदोन्नती समितीच्या बैठकीत, कार्यात्मक

पदोन्नतीस पात्र ठरल्यास त्यास कार्यात्मक पदोन्नतीचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून 10 वर्षांच्या नियमित सेवेनंतर, अन्य विहीत अटी व शर्तीच्या पूर्ततेनंतर, या योजनेअंतर्गत यथास्थिती पहिला / दुसरा / तिसरा लाभ पात्रतेनुसार मंजूर करण्यात येईल.

22. या योजनेखाली पहिला, दुसरा व तिसरा अथवा तिन्ही लाभ मंजूर केल्यानंतर प्रत्यक्ष पदोन्नती नाकारलेल्या अथवा पदोन्नतीस अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांना देण्यात आलेले लाभ काढून घेण्यात येतील, तथापि अशा लाभांची वसूली करण्यात येणार नाही. तसेच असे लाभ काढून घेतल्यानंतर संबंधिताची वेतननिश्चिती ही त्यांना जणू काही या योजनेचे लाभ देण्यात आले नव्हते असे समजून, महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन) नियम, 1981 मधील नियम 12 च्या तरतुदीनुसार करण्यात येईल. असे नमूद आहे.

23. आदेशामध्ये देय ठरत असलेल्या लाभाच्या दिनांकाबाबत नियंत्रण अधिकारी यांनी खातरजमा करावी. तसेच संबंधित कार्यालय प्रमुख यांनी आदेशात नमूद केलेल्या समाज कल्याण निरीक्षक यांचेकडून जात वैधता प्रमाणपत्र व मत्ता व दायित्व प्राप्त झाल्यानंतरच वेतननिश्चिती व तत्सम लाभ नियमानुसार मंजूर करण्याची कार्यवाही करण्यात यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विनाविलंब आयुक्तलास सादर करावा. याबाबत भविष्यात काही अडचणी उदभवल्यास यास सर्वस्वी आपणांस जबाबदार धरण्यात येईल.

24. विभागीय चौकशी प्रलंबित / प्रस्तावित असल्यास अंतिम निर्णयाच्या अधिन राहून / भविष्यात पदोन्नती समितीने त्यांच्या पदोन्नतीची हक्क डावल्यास निर्णयाच्या अधिन राहून त्यांना वरिष्ठ वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. त्यानुसार संबंधित कार्यालय प्रमुख यांना आदेशित करण्यात येईल.

(डॉ. प्रशांत नारनवरे)
आयुक्त, समाज कल्याण,
महाराष्ट्र राज्य, पुणे.

प्रत माहितीस्तव सविनय सादर.

1. मा. अपर मुख्य सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई.
2. मा. महालेखापाल, मुंबई / नागपूर (सस्नेह)

प्रत :- माहिती तथा पुढील योग्य त्या कार्यवाहीस्तव.

1. मा. आयुक्त यांचे स्वीय सहाय्यक समाज कल्याण महाराष्ट्र राज्य पुणे
2. मा. संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे
3. मा. आयुक्त दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे
4. शाखा प्रमुख समाज कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे
5. प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण विभाग, संबंधित
6. संशोधन अधिकारी, महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोग, मुंबई
7. उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती संबंधित
8. सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, संबंधित.
9. संशोधन अधिकारी, राज्य मागासवर्ग आयोग, पुणे.
10. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती संबंधित
11. कोषागार अधिकारी/उपकोषागार अधिकारी संबंधित /